

#### ANIK INDUSTRIES LIMITED

CIN - L24118MH1976PLC136836 Corporate Office:

2/1, South Tukoganj, Behind High Court, Indore - 452001 (M.P.), INDIA Phone: +91-731-4018009-10/41

Fax: +91-731-2513285 Email: anik@anikgroup.com Website: www.anikgroup.com

Date: 15/11/2021

National Stock Exchange of India Ltd.

"Exchange Plaza", C-1, Block G, Bandra-Kurla Complex, Bandra (E), Mumbai - 400051 Symbol: ANIKINDS

**BSE** Limited

25th Floor, New Trading Ring, Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Fort, Mumbai-400001 Scrip Code: 519383

Subject: Newspaper Clippings of Extract of Un-audited Financial Results for the Quarter and Half Year ended 30th September, 2021 under Regulation 47 of SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements), Regulations, 2015

Dear Sir / Ma'am,

Pursuant to Regulation 30 and 47 of SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements), Regulations, 2015, we are submitting herewith the clippings of newspaper advertisement(s) published on 14th November, 2021 in Free Press Journal and Navshakti (Mumbai Edition) for publication of Un-audited Financial Results of the Company for the Quarter and Half Year ended 30th September, 2021.

This is for your information and record purpose.

NDUSTA

Thanking You

For Anik Industries Limited

vank Chadha

Company Secretar



Registered Office: 610, Tulsiani Chambers, Nariman Point, MUMBAI - 400021 Phone: +91-22-22824851-53-57-59-63, 22886877, Fax: +91-22-22042865

# RAJ OIL MILLS LIMITED

CIN- L15142MH2001PLC133714 | ADD.: 224-230 BELLASIS ROAD MUMBAI - 400008 Email Id- cs@rajoilmillsltd.com | Phone: 022 -2302 1996/98 | Website: www.rajoilmillsltd.com

EXTRACT OF STANDALONE UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2021

(Rs. in Lakhs except EPS) 器 PARTICULARS Half Year Ended Year Ende 30/09/2021 30/06/2021 30/09/2020 30/09/2021 30/09/2020 31/03/2021 Un-Audited Un-Audited **Un-Audited Un-Audited Un-Audited** Audited Total Income From Operations 2.910.21 2.390.60 2.435.93 5.300.81 4.907.27 10.354.47 Net Profit/(Loss) for the period (before tax, Exceptional and /or Extraordinary Items) 94.83 19.69 177.88 114.52 332.32 467.06 . Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and /or Extraordinary Items) 94.83 19.69 177.88 114.52 332.32 467.06 4. Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items ) 102.25 24.89 168.51 127.14 333.80 407.13 Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] 6. Equity Share Capital 1498.87 1498.87 1498.87 1498.87 1498.87 1498.87 Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year -2,840.78 Earnings Per Share (of Rs. 10/- each)

ii) Diluted

operations)

I) Basic

• The above results have been approved, reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on Friday, November 12, 2021. The Statutory Auditors of the Company have carried out a Limited Review of the results and issued an unqualified report.

0.02

0.02

0.11

The above is an extract of the detailed format of Quarterly and half year Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly and half year financial results are available on the websites of the concerned Stock Exchanges at www.bseindia.com and also on the website of the Company at www.rajolimillsltd.com.

Figures for the previous quarter / half year has been regrouped and rearranged wherever necessary

0.07

0.07

Place: Mumbai Date: November 12, 2021

(for continuing and discontinuing

For Raj Oil Mills Limited Parvez Shaikh Chairman

0.22

0.22

0.27

# Extract of Un-Audited Standalone Financial Results for the quarter and half year ended 30th September, 2021

**SARTHAK GLOBAL LIMITED** 

CIN : L99999MH1985PLC136835 Regd. Office: 609, Floor-6, West Wing, Tuislani Chambers, Nariman Point, Mumbal, (MH) 400021, India, Contact No.: 9827522189, Email: <u>sgl@sarthakglobal.com</u>, website: <u>www.sarthakglobal.com</u>

Sr.	Particulars		Quarter Ende	d	Half Yea	r Ended	Year Ended
No.	rarticulars	30.09.2021	30.06.2021	30.09.2020	30.09.2021	30.09.2020	31.03.2021
	(Refer Notes Below)	Un-Audited	Un-Audited	Un-Audited	Un-Audited	Un-Audited	Audited
1. 2.	Total Income from Operations Net Profit/ (Loss) for the period	272.01	88.28	507.00	360.29	835.55	1,877.86
3.	(before Tax, Exceptional and/or Extraordinary items) Net Profit/ (Loss) for the period before tax	3.13	3.48	2.68	6.61	6.60	7.20
4.	(after Exceptional and/or Extraordinary items) Net Profit/ (Loss) for the period after tax	3.13	3.48	2.68	6.61	6.60	7.20
5.	(after Exceptional and/or Extraordinary items)	2.04	2.39	2.68	5.52	6.60	5.33
	[Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	2.04	2.39	2.68	5.52	6.60	5.33
6. 7.	Equity share capital Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the	300.00	300.00	300.00	300.00	300.00	300.00
8.	previous year Earnings per share (of Rs. 10/- each)	-	-	-	278.49	273.06	271.88
	(for continuing and discontinued operations)-* Basic: Diluted:	0.07	0.08	0.09	0.18 0.18	0.22	0.18 0.18

The above Un-Audited Standalone Financial Results for the quarter and half year ended 30.09.2021 were reviewed and recommended by the Audi The above Ort-Audited Standarde Fillandar Results for the quarter and han year shides 30.03.20.21 were reviewed and tecommittee in its meeting held on 12.11.2021 and thereafter approved and taken on record by the Board of Directors at their meeting held on same date. The Statutory Auditors have performed a limited review of the Un-Audited Standardone Financial Results of the Company as required under Regulation 33 of Listing Regulations, 2015.

The company is engaged in two businesses i.e. Trading of Commodities and Share Transfer Agent.

**Particulars** 

Net Profit (+)/Loss (-) for the period (before tax.

Net Profit (+)/Loss (-) for the period before tax

(after Exceptional and/or Extraordinary items)

Net Profit (+)/Loss (-) for the period after tax

(after Exceptional and/or Extraordinary items)

and Other Comprehensive Income (after tax)]

in the Audited Balance sheet of previous year)

(for continuing and discontinued operations)

Earnings Per equity Share (of ₹ 10 each)

Reserves (excluding Revaluation Reserve) as shown

Total Comprehensive Income for the period [comprising Profit/(Loss) for the period (after tax)

Exceptional and/or Extraordinary items)

(1) Total Income from operations (net)

Equity Share capital

Exchange website (www.bseindia.com).

(i) Basic

(ii) Diluted

The figures for the corresponding previous periods have been regrouped / reclassified wherever considered necessary to confirm to the figures presente

The above is an extract of the detailed format of the quarter and half year ended 30th September, 2021 financial results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full details of Un-Audited Standalone Financia Results for the quarter and half year ended 30° September, 2021 are available on the Company's website at <a href="http://www.sarthakglobal.com/">http://www.sarthakglobal.com/</a> and at the

The above Financial Results have been prepared in accordance with Indian Accounting Standards (Ind-AS) as prescribed under section 133 of the nies Act, 2013 read with the Rules made thereunder, as may be amended from time to time. For & on Behalf of Board of Director Sarthak Global Limite

**EPIC ENERGY LIMITED** 

Regd Office: Office No. 1205, "AMBIENCE COURT", Sector-19E, Vashi,

Navi Mumbai - 400703 Email: info@epicenergy.biz, Tel.: +91-22- 8419988262

CIN: L67120MH1991PLC063103

Quarter

Ended

30.09.2021

(Unaudited)

28.87

(20.24)

(20.24)

(19.43)

(19.43)

721.15

(0.27)

**Half Year** 

Ended

30.09.2021

(Unaudited)

(39.66)

(39.66)

(38.03)

(38.03)

721.15

(0.53)

(0.53)

for EPIC ENERGY LIMITED

**Extract of Unaudited Financial results for** 

The Quarter & Half Year Ended 30th Sept, 2021

Date: 12.11.2021

**ANIK INDUSTRIES LIMITED** 

0.08

0.08

CIN: L24118MH1976PLC136836 Regd. Office: 610, Tulsiani Chambers, Nariman Point, Mumbai-MH-400021, 24851, Fax: 022-22042865 Email: anik@anikgroup.com, Website: www.anikgroup.com

Extract of Audited Financial Results for the quarter and half year ended 30th September, 2021

	(Rs in Lakhs						
Sr.				CONSO	IDATED		
No.	Particulars Particulars	C	uarter Ende	ed .	Half Yea	r Ended	Year Ended
		30.09.2021	30.06.2021	30.09.2020	30.09.2021	30.09.2020	31.03.2021
	(Refer Notes Below)	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
1.	Total Income from Operations	6281.06	4532.32	1938.29	10813.38	2807.84	13371.02
2.	Net Profit/ (Loss) for the period						
	(before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	328.87	209.21	(159.17)	538.08	(668.46)	559.98
3.	Net Profit/ (Loss) for the period before tax						
-	(after Exceptional and/or Extraordinary items)	328.87	209.21	(159.17)	538.08	(668.46)	559.98
4.	Net Profit/ (Loss) for the period after tax						
	(after Exceptional and/or Extraordinary items)	306.61	108.97	(94.75)	415.56	(437.22)	449.23
5.	Total Comprehensive Income for the period						
	[Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and						
	Other Comprehensive Income (after tax)]	305.79	106.56	(93.97)	412.33	(435.72)	439.60
6.	Equity share capital	2775.35	2775.35	2775.35	2775.35	2775.35	2775.35
7.	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown						
	in the Audited Balance Sheet of the previous year						
8.	Earnings per share (of Rs. 10/- each)						
	(for continuing and discontinued operations)-						
1.	Basic:	1.10	0.39	(0.41)	1.50	(1.64)	1.62
2.	Diluted	1.10	0.39	(0.41)	1.50	(1.64)	1.62
1	KEY STANDALONE FINANCIAL INFORMATION FO	R THE QUA	RTER AND H	HALF YEAR	ENDED 30T	H SEPTEMB	ER, 2021
Sr.	Particulars	C	uarter Ende	ed	Half Yea	r Ended	Year Ended
No.		30.09.2021	30.06.2021	30.09.2020	30.09.2021	30.09.2020	31.03.2021
	(Refer Notes Below)	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
1.	Total Income from Operations	6281.06	4532.33	1938.29	10813.38	2807.84	13371.02

Profit after Tax

Profit before Tax

The above results have been reviewed by the Audit Committee and taken on record by the Board of Directors of the Company at their meeting held on 13.11.2021 and the statutory auditors of the Company have also carried out Limited Review of the Unaudited results for the quarter and half year ended on

375.02

231.65

109.93

(138.57)

(92.11)

657.03 (647.21)

484.93 (433.94)

- 2. Previous period/year figures have been regrouped/recasted wherever necessary, to make them comparable with current period/year figures.

  3. Letter of credit with Punjab National Bank devolved during March 24, 2020 to June 19, 2020 amounting to Rs.5138.38 lakhs out of which an amount of Rs. 2810.83 lakhs outstanding as on Sept. 30, 2021. Further interest of Rs. 874.75 lakhs also outstanding as on Sept. 30, 2021.

  3. This Statement has been prepared in Accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (IND AS), prescribed under Section 133 of Companies Act, 2013 and other recognized accounting practices and policies to the Extent Applicable.

  3. The above is an Extract of the detail format of Standalone & Consolidated Quarter and Half Year financial results filed with the Stock Exchange under
- Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full formats of the Standalone and Consolidated Quarter and Half Year financial results are available on company's website www.anikgroup.com and also on the website of Stock Exchanges i.e.

For Anik Industries Limited MANISH SHAHRA Date: 13th November, 2021 Managing Director DIN: 00230392

> **JAN** Jain Irrigation Systems Ltd.

Regd. Off: Jain Plastic Park, N.H. 06, Bambhori, Jalgaon- 425001 - CIN-L29120MH1986PLCO42028

# NOTICE OF 22<sup>ND</sup> EXTRA ORDINARY GENERAL MEETING & E-VOTING

1. 22ND EXTRA ORDINARY GENERAL MEETING: Notice is hereby given that the 22nd Extra Ordinary General Meeting (EGM) of the Company shall be held on Saturday, 4th December, 2021, at 10.00 A.M interalia through Video conferencing (VC) / Other Audio Visual Means (OAVM) facility in compliance with the applicable provision of the Companies Act, 2013 framed thereunder, the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulation 2015 and rules, read with General Circular Nos. 14/2020, 17/2020, 20/2020 and 02/2021 dated 8th April, 2020, 13th April, 2020, 5th May, 2020 and 13th January, 2021 respectively issued by the Ministry of Corporate Affairs and Circular No.SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated 12th May, 2020, issued by the Securities and Exchange Board of India (SEBI Circular), without the physical presence of Members at the Chairman's Office to transact the business stated in the Notice of the 22<sup>nd</sup> EGM. Members will be able to attend the EGM through VC / OAVM or view the live webcast at (http://www.jains.com/live/). Members participating through the VC/OAVM facility shall be reckoned for the purpose of quorum under Section 103 of the Companies Act, 2013.

In compliance with the relevant circulars, the Notice of the EGM to be attached thereto, is being sent to all the Members of the Company whose email addresses are registered with the Company / Depository Participant(s). The instructions for joining the 22nd EGM and the manner of participation in the remote electronic voting or casting vote through the e-voting system during the 22<sup>nd</sup> EGM are provided in the notice of the 22<sup>nd</sup> EGM. The aforesaid document will also be available on the Company's website at www.jains.com and on the website of the Stock Exchanges, i.e., BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com, respectively and on the website of Company's Registrar and Transfer Agent, LinkInTime at www.linkintime.co.in (unit JISL).

2. E-Voting: Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013, read with Rule 20 of the Companies (Management & Administration) Rules, 2014 as amended by the Companies (Management & Administration) Amendment Rules 2015 Secretarial Standard 2 and Regulation 44 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations 2015, the Company is offering remote E-voting facility to its members in respect of business to be transacted at the 22nd EGM.

(a) Members will have an opportunity to cast their vote(s) on the business as set out in the Notice of the 22<sup>nd</sup> EGM through electronic voting system ("e-voting").

(b)The manner of voting remotely ("remote e-voting") by members holding shares in dematerialised mode, physical mode and for members who have not registered their email addresses has been provided in the Notice of the EGM. The details will also be available on the website of the Company at www.jains.com and on the website of National Securities Depository Ltd. (NSDL) at www.evoting.nsdl.com.

Details of E-voting schedule are as under:

Place: Jalgaon

Date: 12th November, 2021

- 1) The Cut-off date: Saturday, 27th November, 2021 (for demat)
- 2) Date & Time of Commencement of E-voting: Monday, 29th November, 2021, at 9.00 AM (IST).
- 3) Date & Time of end of E-voting: Friday, 3rd December, 2021, at 5.00 PM (IST).
- 4) E-voting shall not be allowed beyond the date & time mentioned above.

Please note that a person whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on the cut-off date only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting at the EGM.

For Jain Irrigation Systems Ltd.

A.V. Ghodgaonkar **Company Secretary** 

# CUB

Navi Mumbai

12.11.2021

(6)

(7)

(8)

# CITY UNION BANK LIMITED

Credit Recovery and Management Department
Administrative Office: No. 24-B, Gandhi Nagar, Kumbakonam - 612 001.
E-Mall Id: crmd@cityunionbank.in, Ph: 0435-2432322, Fax: 0435-2431746

# TENDER-CUM-AUCTION SALE NOTICE UNDER SARFAESI ACT 2002

Note: (1) The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Finacial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing obligations and Disclosure Requirements)

Regulations, 2015. (2) The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock

The following properties mortgaged to City Union Bank Limited will be sold in Tender-cum-Public Auction by the Authorised Officer of the Bank, under Rule 8 (6) & 9 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002, under the SARFAESI Act, 2002, for recovery of the undermentioned security debts due to the Bank, together with further interest and other expenses, any other dues to the Bank by the borrowers / guarantors mentioned herein below:

<u>PART - 1</u>

Name of the Borrowers: No.No.1) Mr. Mohd Kamruddin Kadiroddin Shaikh, S/o. Kadiroddin Shaikh, Chawl No.4, Room No.3, Shanti Nagar, Bhaji Market Road, Bhiwandi Dandekaewadi, Thane District - 421302. No.2) Mr. Aljawddin Kamruddin Shaikh, S/o. Mohd Kamruddin Kadiroddin Shaikh, No.4, Room No.3, Shanti Nagar, Bhaji Market Road, Bhiwandi Dandekaewadi, Thane District - 421302.

Outstanding Liability Amount: Rs.18,73,487/- (Rupees Eighteen Lakh Seventy Three Thousand Four Hundred and Eighty Seven Only) as on 09-11-2021 together with further interest to be charged from 10-11-2021 onwards, other expenses and any other dues to the bank by the

Description of the Immovable Properties Mortgaged to our Bank	Reserve Price	Date & Time of Auction
Immovable Property Mortgaged to our Bank (Property Owned by Mr. Mohd Kamruddin Kadiroddin Shalkh, S/o. Kadiroddin Shalkh Chawl)  All that piece and parcel of Municipal House No.1031/3, Room No.3. Ground Floor admeasuring 270 Sq.ft., First Floor admeasuring 270 Sq.ft., Second Floor 270 Sq.ft. and Third Floor 270 Sq.ft. total area 1,080 Sq.ft., Shantinagar, Kewani, Taluka Bhiwandi, District Thane, bying and being at Revenue Village Nagon-2, Taluka Bhiwandi and District Thane, within the Registration Sub-District Bhiwandi and District Thane and within the limits of Bhiwandi Nijampur City Municipal Corporation.	₹ 24,00,000/- (Rupees Twenty Four Lakh Only)	23-12-2021 at 01.00 p.m.

PART - 2

Name of the Borrowers: No.1) Mr. Rekha Anant Jadhav, Wio. Anant Dashrath Jadhav, Room No.10, Barrack No.1188, Priyadharshini Apartment, Shanti Nagar, Ulhasnagar, District Thane - 421003. No.2) Mr. Anant Dashrath Jadhav, S/o. Dashrath Jadhav, Room No.10, Barrack No.1188, Priyadharshini Apartment, Shanti Nagar, Ulhasnagar, District Thane - 421003.

Outstanding Liability Amount: Rs.16,83,640/- (Rupees Sixteen Lakh Eighty Three Thousand Six Hundred and Forty Only) as on 09-11-2021 together with further interest to be charged from 10-11-2021 onwards, other expenses and any other dues to the bank by the Borrowers/Guarantors.

Description of the Immovable Property Mortgaged to our Bank	Reserve Price	Date & Time of Auction
Immovable Property Mortgaged to our Bank (Property Owned by Mr. Anant Dashrath Jadhav, S/o. Dashrath Jadhav and Mrs. Rekha Anant Jadhav, W/o. Anant Dashrath Jadhav) Residential Flat No.306, on the 3rd Floor, admeasuring 744 Sq.ft. Built-up area, Building known as Shree Janesh Apartment tying and being at S.No.112 + 165/7/1 Part, City Survey No.1122, in the Revenue Village (ada, Taluka Vada and presently within the Registration Sub-District of Vada and within the limits of Jeanpanchayat Vada.	(Rupees Fifteen Lakh and Fifty Thousand Only)	23-12-2021 at 02.00 p.m.

Venue of Tender-cum-Auction: City Union Bank Limited, Mumbai - Kalyan Branch, No.1-E, Ramakrishna Nagar, Murbad Road, Kalyan West, Mumbai, Thane - 421304. Telephone No.0251-2203222, Cell No.9325054252,

Terms and Conditions of Tender-cum-Auction Sale:

(1) The intending bidders should be present in person for the auction and participate personally and give a declaration in writing to the effect that he/she is bidding for himself / herself. (2) The intending bidders may obtain the Tender Forms from The Manager, City Union Ban Limited, Mumbai - Kalyan Branch, No.1-E, Ramakrishna Nagar, Murbad Road, Kalyan West, Mumbai, Thane - 421304. (3) The intending Limited, Mumbai - Kalyan Branch, No.1-E, Ramakrishna Nagar, Murbad Road, Kalyan West, Mumbai, Thane - 421304. (3) The intending bidders shouldsubmit their bids only in the Tender Form prescribed in sealed envelopes addressed to The Authorised Officer, City Union Bank Ltd., together with a Pay Order / Demand Draft for an EMD of 10% of the Reserve Price, drawn in favour of "City Union Bank Ltd.," on or before 12.00 Noon for PART - 1 and on or before 01.00 p.m. for PART - 2. (4) For inspection of the property and other particulars, the intending purchaser may contact: Telephone No.0251-2203222, Cell No.9325054252. (5) The propertyles are sold on "As-is-where-is", "As-is-what-is" and "whatever-there is" basis. (6) The sealed Tenders will be opened in the presence of the intending bidders at 01.00 p.m. for PART - 1 and 02.00 p.m. for PART - 2 properties on the date of Tender-cum-Auction Sale hereby notified. Though in general the Sale will be by way of closed Tenders, the Authorised Officer may, at his sole discretion, conduct an open auction among the interested bidders who desire to quote a bid higher than the one received in the closed Tender process, and in such an event, the Sale shall be conferred on the person making highest bid. The sale, however, is subject to confirmation of City Union Bank Limited. (7) The successful bidder shall have to pay 25% (inclusive of EMD paid) of sale amount Immediately on completion of sale and the belance amount of 75% within 15 days from the date of confirmation of sale, falling which the initial deposit of 25% shall be forfeited. (8) The Sale Certificate will be issued by the Authorised Officer in favour of the successful purchaser shall bear the charges/fees payable for conveyance, such as stamp duty, registration fee etc., as applicable under law. (10) The successful bidder should pay the statutory dues (lawful house tax, electricity charges and other dues), TDS, GST if any, due to Government, Government Underlaking and local bodies. (11) The Authorised Officer shall have a

**Authorised Officer** Place : Kumbakonan Date : 12-11-2021

**CENTRAL RAILWAY** RAIL KAUSHAL VIKAS YOJANA

NO NK/TMW/BTC/RKVY/2021-2022

Inder the Rail Kaushal Vikas Yolana Under the Rail Kaushal Vikas Yojana Training Program, "Short Term" (3 Weeks) training will be conducted for youth/young women in Electric Loco Shed, Bhusaval for the upcoming batches of the year 2021-2022 from 13.12.2021 to 03.01.2022 and 10.01.2021 to 31.01.2022. This training s for Fitter, Welder and Machnist trades are included in this training. In this training scheme 20 youth / young women will be selected and trained. The training is free of cost and the trainee will have to make his/her own arrangement for accommodation. 1) Qualification: 10th (High School) Passed, 2) Age 18 to 35 years, 3) Date of application 15.11.2021 to 28.11.2021. Application for training will be accepted online only candidates can visit the website https://rallkvy.Indianrallways gov.in for detailed training information No application will be accepted through offline mode.

Nodal Office/TMW/Bhusava RailMadad Helpline 139





www.navshakti.co.in

#### **PUBLIC NOTICE**

We are investigating the title of the respective said Owner/s with respect to their share owned and possessed by them in the property more particularly described in the 'Schedule' written hereunder. The said respective Owner/s have assured that their share in the said property is free from all encumbrances such as charge, lien, lease, gift, agreement, power of attorney or any claim of whatsoever nature and have clean, clear and marketable title thereto.

Any person/s having any share, right, title, benefit, interest, claim, objection and/or demand in respect of the said property or any part thereof by way of sale, exchange assignment, mortgage, charge, gift, trust, muniment, inheritance, occupation, possession, tenancy, sub-tenancy, leave and license, license, care-taker basis ease, sub-lease, lien, maintenance, easement, release, relinquishment or any other method through any agreement, deed, document, writing, conveyance deed, devise, bequest, succession, family arrangement / settlement, litigation, decree or court order of any court of Law, contracts/ agreements or encumbrance or otherwise howsoever are hereby requested to make the same known in writing to the undersigned within 15 (Fifteen) days from the date of publication of this notice of such claim/s, if any, with all supporting documents, failing which the claim of such person shall be treated as waived and not binding

#### SCHEDULE REFERRED TO HEREINABOVE (Description of "the said properties")

(1) All that piece and parcel of land or ground which is situate, lying and being at Village - Ajiwali which is within the limits of Sub - Registrar of Mayal of Registration District Pune. Taluka - Mayal, District Pune and bearing Gat No - 570, totally admeasuring 07 Hectare 01.70 Ares and assessed at Rs. 2=76 Paise out of which the share of the following Owner/s -

Gat No.	Area Owned (In Hectare - Ares)	Name of Owner/s				
570	04 - 80	Ms. Snehal Jagdish Saxena				
570	00 - 80	Mr. Vilas Dashrath Vikari				
570 01 - 41.7		Squarter-brief sergician in grandeds (Square-brief) sergician occupied sergician in control co				

Dated 14/11/2021

Sunil Gangrade

DIN: 00169221

(₹ In Lakhs)

Quarter

Ended

30.09.2020

(Unaudited)

31.37

(29.43)

(29.43)

(29.43)

(29.43)

721.15

(0.41)

(0.41)

Sd/-

**Bharat Mehta** 

M/s. Gupta & Sorte Associates (Advocates & Legal Consultants) Adv. Ashwin Gupta

Lonavla Office - '101' 1st Floor, Priyadarshani CHSL, Above State Bank of India Market Main Branch, G Ward, Nr. ABC Factory, Lonavla- 410401, Dist - Pune

Adv. Tekchand M. Sorte, Pune Office - 202, Rekson Chambers, 59/60/61 Sadashiv Peth Lal Bahadur Shastri Road, Pune - 411041

IN THE BOMBAY CITY CIVIL COURT AT BOMBAY DINDOSHI (BORIVALI DIVISION)

COMMERCIAL SUIT NO. 56 OF 2020

In the matter of ICICI Bank Limited Through the authorized representative, RAJESH WANKHEDE, Age 45 years A banking company incorporated And registered under the provisions of the Companies Act, 1956 And the Banking Regulation Act 1946 Having its registered office at ICICI Bank Limited Near Chakli Circle, Old Padra road, Vadodara -390007

Having corporate office at- ICICI Bank Towers, Bandra- Kurla Complex, Bandra, Mumbai-400051

And also at RPG Tower, J.B. Nagar, Andheri- East, Mumbai- 400059 ...PLANTIFF

CHETAN MAHENDRA SONI Indian Inhabitant, adult, A 102, Shree Neminath Nagar, Achole Road, Near D.K Motors, Nallasopara East, Thane- 401209

...DEFENDANT

Versus

TAKE NOTICE that this Hon'ble court will be moved before his Honour judge SHRI. S.N. SALVE presiding in the court Room No. 03 on 20.11.2021, at 11.00 am in the forenoon by the above name plaintiff for The Plaintiff therefore prays:

a. To order and pass a decree directing the Defendant to jointly or severally pay to the plaintiff an amount of at Rs 4,51,028.00/- (Rupees FOUR LAKHS FIFTY ONE THOUSAND TWENTY EIGHT ONLY) along

with the default interest @ 24% with monthly rests from the date of hereof till payment and/or realization; b. pending the hearing and final disposal of the present suit this Hon'ble Court be pleased to direct the Defendants to jointly and severally deposit in this Hon'ble Court an amount of at Rs 4,51,028.00/- (Rupees FOUR LAKHS FIFTY ONE THOUSAND TWENTY EIGHT ONLY) along with the default interest @24% per annum, other charges from the date of Suit till the date of Sealization.

till the date of realization: c. That it be declared that the payment of above mentioned amounts is duly secured by valid and subsisting hypothecation of vehicle mare particularly described in Exhibit H hereto.

d. That the said hypothecated vehicle be ordered to be sold/ realized by and under the order and directions of this Hon'ble court and net sale proceeds/ realizations be paid over to the plaintiffs towards their claim in the suit.

their claim in the suit.

e. That the Defendants be directed by an order of this Hon'ble court to file an affidavit giving the details of the said asset.

f. Pending the hearing and final disposal of the present suit this Hon'ble Court be pleased to restrain the Defendant by themselves and/or through agents, by an order and injunction from in any manner dealing with, selling, disposing of, hypothecating or creating a charge in favour of anyone in respect of the said Equipment /hypothecated asset as described in the plaint;

a. Pending the hearing and final disposal of the present suit this Hon'ble

g. Pending the hearing and final disposal of the present suit this Hon'ble court be pleased to direct the defendant to hand over or the plaintiff is permitted to repossess the said Equipment /hypothecated assets as described in the plaint to the Plaintiff at the cost of the Defendant with liberty

described in the plaint to the Plaintum at the cost of the Defendant with ilberty to the Plaintiff to sell the same by private treaty or public auction and appropriate the net sale proceeds thereof towards plaintiff's present claim; h. In the alternative to prayer clause (d) above, pending the hearing and final disposal of the present suit this Hon'ble Court be pleased to appoint a Receiver of the said Equipment /hypothecated asset as described in the plaint with all powers under Order XL Rule 1 of the CPC, 1908, with a direction to visit the place where the said Equipment/hypothecated asset. direction to visit the place where the said Equipment/hypothecated asset is lying/situated, and to take forcible physical possession of the same with the help of the police, if necessary and with power to sell the same by

with the help of the police, if necessary and with power to sell the same by public auction or private treaty and recover and realize the same and to pay over the net sale proceeds and/or the net realization thereof to the plaintiff towards the satisfaction of the present claim;

I. That pending the hearing and final disposal of the present suit this Hon'ble Court be pleased to appoint a Receiver of the said equipment /hypothecated asset as described in the plaint with all powers under order XL Rule 1 of the CPC, 1908, with a direction to visit the place where the said Equipment /hypothecated asset is lying/ situated, and take forcible physical possession of the same from the Defendant and/or the person in possession of the same with help of the police if necessary and with power to sell the same by public auction or private treaty and recover and realize the same and to pay over the net sale proceeds and/or the net realization thereof to the Plaintiff towards the satisfaction of the present claim:

in;
i. That pending the hearing and final disposal of the present suit this Hon'ble Court be pleased to direct the defendant to Disclose on oath/by Affidavit the assets and properties both movable as well as immovable, owned by each of them and such assets and properties be directed to be

attached; k. Pending the hearing and final disposal of the present suit this Hon'ble Court be pleased to restrain the defendant by themselves, their employees, servants and/ or agents be restrained by an order and injunction from in any manner selling, transferring, disposing of or encumbering or mortgaging or hypothecating or charging or parting with possession of transferring or inducing anyone else into or creating any right, title or interest license in favor of anyone else in respect of such assets and properties as would be disclosed by the Defendant; l. Pending the hearing and final disposal of the present suit this Hon'ble Court be pleased to appoint a Court Receiver or some other fit and proper person as a receiver of such assets and properties disclosed by the Defendant with all powers under XL Rule 1 of the CPC, 1908 with a direction to take forcible physical possession with the help of police if necessary; m. Ad interim orders in terms of prayer clauses (b) to (h) n. Costs of the suit be awarded to the plaintifit)

Costs of the suit be awarded to the plaintiftf)

o. And grant such other reliefs as considered appropriate in the circumstances of the case; Given under my hand and seal of this Hon'ble Court.

This 20th day of Oct 2021 ADVOCATE FOR PLAINTIFF

For Registrar City Civil Court, Dindoshi

M/S Reliable Legal Partners
Advocates & Legal Consultants Chamber No.6,
BMC Bldg, Darshan Classic Society compound,
PMC Bank Circle, J.B.Nagar, Andheri (East)
Mumbai- 400059 (O) 022-28387121 City Union Bank Ltd. Regd. Office: 149, T.S.R. (Big) Street, Kumbakonam, Thanjavur District, Tamil Nadu - 612 001, CIN - L65110TN1904PLC001287, Telephone No. 0435-2402322, Fax: 0435-2431746, Website: www.cityunionbank.com

झोतल स्ट्रेस्ड् ॲसेट रिकव्हरी शाखा : मेहेर चेंबर, नळमजला, डॉ. सुंदरलाल बेहल मार्ग, बॅलार्ड इस्टेट, मुंबई-४००००१ दूरध्वनी : ०२२-४३६८३८०७, ४३६८३८०८ फॅक्स : ०२२-४३६८३८०२, ईमेल : armbom@bankofbaroda.co.in वर मिळकती आणि जंगम मिळकतींच्या विक्रीसाठी विक्री सचन

परिशिष्ट IV-ए आणि II-ए [नियम ८(६) च्या तरतुदीं ]

स्थावर मिळकतीच्या विक्री करीता विक्री सूचना

सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८(६) आणि ६(२) च्या तरतुदी सहवाचता सिक्युरिटायझेशन ऑन्ड रिकेस्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स ऑण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अन्वये स्थावर मिळकतीच्या विक्रीसाठीची ई-लिलाव विक्री सूचना. याद्वारे सामान्य जनतेस आणि विशेषतः कर्जदार आणि हमीदार यांना सुचना देण्यात येते की, खालील वर्णिलेली स्थावर मिळकत तारण धनकोंकडे गहाण/प्रभारित आहे जिचा कब्जा बँक ऑफ बडोदा, तारण धनकोच्या प्राधिकृत

31. gr.	कर्जदार/हमीदाराचे नाव आणि पत्ता	स्थावर मिळकतीच्या वर्णनासह काही असल्यास ज्ञात बोजा	एकूण थकवाकी	ई-लिलावाची तारीख आणि वेळ	१) राखीव किंमत आणि २) मिळकतीचे इअर रक्कम ३) बोली बाढविण्याची रक्कम	कब्जाची स्थिती (अन्वयिक / प्रत्यक्ष)	मिळकतीच्या निरिक्षणाची तारीख आणि वेळ आणि संप तपशील
ζ.	मे. कावेद स्टील प्रोडक्ट्स प्रायखेट लिमिटेड नॉदणीकृत पता: डी५३१, ५४४, ५वा मजला, क्लोवर सेंटर मोलेडिना रोड, कॅम्प, पुणे ४११००१. १) श्री. योगेश एस. सारस्वते, (संचालक आणि हमीदार) १६५२/१९, भिमपुरा, कॅम्प एच्युकेशन, शाळेसमोर, पुणे- ४११००१.	ग) पिंचरी चिंचवड महानगरपालिका, तालुका आणि नोंदणीकृत उप जिल्हा हवेली (जिल्हा आणि नोंदणीकृत जिल्हा) युणे च्या हदीमधील आणि मोस-रीच्या गाव हदीमधील पिंपरी इंडस्ट्रियल एरिया मधील एस ब्लॉकच्या प्लॉट क्र. एस-२१० अशा जात जिसनीचे सर्व ते भाग आणि विभाग समाविष्टीत मोजमापित ६०० चौरस मीटर्स आणि खालीलप्रमाणे सिमाबद्धः उत्तरेस आणि त्या दिशेने: प्लॉट क्र. एस-२११. द्विणेस आणि त्या दिशेने: रोड, पूसेंस आणि त्या दिशेने: रोड, प्रस्थित आणि त्या दिशेने: प्लॉट क्र. एस-२०९. बँकेला जात भार: शून्य.	एकूण थकवाकी- रु. ५,६६,८०,३४७.०५/- अधिक ३०.०९.२०२१ पासून त्यावरील व्याज आणि इतर प्रभार.	१६.१२.२०२१ १४०० वा. ते १८०० वा.	१) रू. १३१.०० लाख २) रू. १३.१० लाख ३) रू. १.०० लाख	सांकेतिक कव्जा	१८-११-२०२ ११.०० वा. ते १.०० वा. श्री. भुषण एस १८३३००८७८
	3) श्री. शैलेश शशिकांत सारस्वते (संचालक आणि हमीदार) १६५२/१९, पिमपुरा, कॅंग्य एन्युकेशन, शाल्येसमीर, पुणे- ४१२००१. 3) श्री. नरेश भुमच्या रूद्र (हमीदार) सार्थक, एनटेंट क्र. ए-२, सैनीकवाडी, वाडगाव, शेरी, पुणे-४११०१४. ४) मारूती स्ट्रिप्स ऑण्ड फेरो अलॉयज प्रायच्हेट लिमिटेड (कॉपीट हमीदार) बलोबर सेंट, कार्यालय क्र डी-	बं) हवेली ५/१७, चिंचवड, जिल्हा पुणे, उप जिल्हा हवेली येथील उप-गंजिस्ट्राच्या ज्युरिडेब्शन मधील आणि पिंपरी वाधेरे, तालुका हवेली, चिंचवड महानगरपालिकामधील खरालवाडी अशा जात क्षेत्रामधील स्थित सब्दें क्र. १५७६, हिस्सा क्र. डी/१९/१, घाफा शहर सब्दें क्र. ५७२३, एकुण मोजमापित ० हेक्टर्स ०६ आर घारक दुकानाचे मोजमापित २२५ चौरस फूट क्षेत्र, तक्रमजल्यावर स्थित प्राईंड प्लाझा नावाच्या बिल्डिंगीमधील दुकान क्र. ७ चे सर्व ते भाग आणि विभाग आणि स्वर खालील प्रमाणि समाबद्ध: उत्तरस आणि त्या दिशेते: प्राती, स्ति.एस.टी. बस टर्मिनस, दक्षिणेस आणि त्या दिशेते: भक्ती कॉम्प्लेबस, प्रविस आणि त्या दिशेते: आत्मलगर, परिचर्मस आणि त्या दिशेते: प्राती एस.एस.व. विक्ता प्रचित्रस आणि त्या दिशेते: प्राती एस.च. विक्ता स्त्राणि स्वा देशेत: प्राती एस.च. विक्ता क्राणि त्या दिशेते: प्राती एमा रोड.		१६. १२.२०२१ १४०० वा. ते १८०० वा.	१) रु. १९.०० लाख २) रु. १.९० लाख ३) रु. १.०० लाख	सांकेतिक कब्जा	१८-११-२० ११.०० वा. १.०० वा. श्री. भुषण एस ९८३३००८७४
	क्तावर सदर, काबातव क्र डा- ५४४, ५वा मजला, ७ मोलेडिना रोड, पुणे कॅम्प, पुणे-४११००१, महाराष्ट्र.	iii) उप-रजिस्त्रार, शिरूर, पुणेच्या ज्युरिडिक्शनमधील आणि जिल्हा परिषद् पुणे आणि तालुका पंचायत समिती शिरूर च्या स्थानिक हृद्दीमधील गाव शिक्रापुर, तालुका शिरूर, जिल्हा पुणे येथे स्थित गढ झ. १३९८, १४०० ते १४९३, १५५५ आणि १५५६, मंजुर लेआऊट प्लॉट झ. १६०, एकुण प्लॉट क्षेत्र मोजमापित अंदाजे २३९८४.१९ चौरस फूट म्हणजेच ४०८७.७५ चौरस मीटर्स मधून मोजमापित क्षेत्र अंदाजे ८४९६ चौरस फूट म्हणजेच ७८९.६० चौरस मीटर्स मध्य भाजमापित क्षेत्र अंदाजे ७४९६ चौरस फूट म्हणजेच ७८९.६० चौरस मीटर्स मध्य भाजमापित क्षेत्र अंदाजे ७४९६ चौरस फूट म्हणजेच ७८९.६० चौरस मीटर्स मारक ब्रामिचे सर्व ते भाग आणि विभाग आणि त्या तिशेने: पुणे नगर रोड, दक्षिणेस आणि त्या दिशेने: प्रोण नगर रोड, प्रदेशन आणि त्या दिशेने: भाग सारस्वते यांची मिळकत, पूर्वेस आणि त्या दिशेने: महानंदा बहिगोंद यांची मिळकत. वेंकेला जात भार: शुन्य.		१६.१२.२०२१ १४०० वा. ते १८०० वा.	१) रु. ४७.०० लाख २) रु. ४.७० लाख ३) रु. १.०० लाख	सांकेतिक कळ्जा	१८-११-२० ११,०० वा. १,०० वा. श्री. मुषण एर १८३३००८७.

क्रीच्या तपशीलवार अटी आणि शर्तीकरिता कृपया https://www.bankofbaroda.in/e-auction.htm आणि https://ibapi.in मध्ये दिलेल्या लिंकचा संदर्भ घ्यावा. संभाव्य बोलीदार फोन क्र. ०२२–४३६८३८०१ वर प्राधिकृत अधिकान्य

सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ चे नियम ८(६)

सहवाचता सर्पर्केसी अंबर, २००२ अन्यये ३० दिवसांची वैधानिक विकी सूचना कर्जदार/हमीदार यांना याद्वारे कळविण्यात येते की, तारण विमोचनाकरिता थकीत रक्कम खर्च/प्रभार आणि दर विक्रीच्या पूर्वी कोणत्याही वेळी देण्याचे अधिकार आहेत, कसूर केल्यास मिळकत लिलाव/बिक्री द्वारे करण्यात येईल, जर असल्यार

@ Piramal

कर्जदार/सहकर्जदार/

मागणी सुचनेची

दिनांक : ११.११.२०२१

ठिकाण : मुंबई

अनु

#### पिरामल कॅपिटल ॲण्ड हाऊसिंग फायनान्स लिमिटेड

(याआधी दिवाण हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन नावे ज्ञात)

नोंदणीकत कार्यालय: युनिट क्र. ६, ६ वा मजला. पिरॅमल अमिती इमारत. अगस्थ्या कॉर्पोरेट पार्क, कमानी जंक्शन, फायर स्टेशन समोर लबीएस मार्ग, कुर्ला (पश्चिम), मुंबई ४०००७०

राखीव किंमत इसारा अनामत

एकूण कर्ज

नऊ मात्र)

शाखा कार्यालय : ऑफिस क्रु. १, १ ला मजला, ए विंग, पुष्पा हाईट्स, दुगड चौक, पुणे सातारा रोड, बिबवेवाडी, पुणे ४११०३७ संपर्क व्यक्ती : १. श्री. सत्येंद्र यादव-९७६२६६७८२९, २. नेक्ससेन सोल्युशन्स प्रा. लि. १८१००२९९२६.

ई-लिलाव विक्री सूचना उत्तरवर्ती विक्री

स्थावर मिळकतीचे

कर्जदारांकडून रकमेची वसुली करण्याकरिता सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्त्रियल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अन्वये पिरामल कॅपिटल ॲण्ड हाऊर्सिंग फायनान्स लिमिटेड (याआधी दिवाण हाऊर्सिंग फायनान्स कॉपॅरिशन लिमिटेड) चे प्राधिकृत अधिकारी यांनी खालील नमूद तारण मत्तेचा प्रत्यक्ष ताबा घेतल्यानुसार येथे खाली वर्णन करण्यात आलेली स्थावर मिळकत 'जे आहे जेथे आहे', जे आहे जसे आहे आणि जसे आहे तेथे आहे या तत्वावर खरेदी करण्यासाठी निम्नस्वाक्षरीकारांकडून मोहोरबंद पाकिटातून प्रस्ताव मागविण्यात के आहेत, त्याचा तपशील खाली देण्यात आला आहे.

क्र.	हमीदार े	तारीख व रक्कम	वर्णन	(स.किं.)	रक्कम (इ.अ.र.) (रा.किं च्या १०%)	धकबाकी (३१-ऑक्टो २०२१ रोजीस)
۶	(कर्ज कोड क्र. ००००१८१०/ स्वारगेट शाखा) अजिञ्चलहक टी शेख (कर्जदार) अलिमा अजिञ्चल शेख (सह-कर्जदार)	मागणी सूचना तारीख/रकम: २६-ऑगस्ट-१७ इ. ३४६७४४७/- (रुपये चीतीस लाख सदुसष्ट हजार चारशे सत्तेचाळीस मात्र)	मालमत्तेचे सर्व भाग आणि विभाग धारक- फ्लॅट क्र. २, तळ मजला, क्रिस्टल ग्रेस एस. क्र. ३४/२, प्लॉट क्र. ९८, धानोरी पुणे महाराष्ट्र- ४११०१५	रु. ३१०००००/- (रुपये एकतीस लाख मात्र)	रु. ३१००००/- (रुपये तीन लाख दहा हजार मात्र)	रु. ५५३७३४३/- (रुपये पंचावन्न लाख सदतीस हजार तीनशे त्रेचाळीस मात्र)
2	(कर्ज कोड क्र. ००००१२४८/ स्वारगेट शाखा) अशोक आत्माराम पांचाभाई (कर्जदार)	मागणी सूचना तारीख (रक्कम: १७-फेब्रुवारी-१७ रु. ११६६७८५/- (रुपये अकरा लाख सहासष्ट हजार सातशे पंच्याऐंशी मात्र)	मालमत्तेचे सर्व भाग आणि विभाग धारक क्र.: पलॅट क्र. २०४, २रा मजला, ए१ बिल्डिंग, आनंद ग्राम, गेट क्र. ३५५ (जुना १२०) सह्याद्री सीमेंट कारखाना सोलापूर रोड, वाखरी पुणे, महाराष्ट्र-४१२२०३	रु. ११०००००/- (रुपये अकरा लाख मात्र)	रु. ११००००/- (रुपये एक लाख दहा हजार मात्र)	रु. १९९०३३२/- (रुपये एकोणीस लाख नव्वद हजार तीनशे बत्तीस मात्र)
W	(कर्ज कोड क्र. ००००२०५४/ स्वारगेट शाखा) संजय ज्ञानदेव बानकर (कर्जदार) सारिका संजय बानकर (सह-कर्जदार)	मागणी सूचना तारीख/रक्कम: ११-ऑक्टोबर-१७ रु. २४४७७११/- (रुपये चौवीस लाख सत्तेचाळीस हजार सातशे अकरा मात्र)	मालमत्तेचे सर्व भाग आणि विभाग धारक क्र.: फ्लॅट क्र. ०९, ३रा मजला, शिवसूण्टी अपार्टमेंट, व्ही. थी. कॉलेजच्या मागे, सर्व्हे क्र. १३७, पू./का. रहें, बारामती, पुणे, महाराष्ट्र, पिनकोड -४१३१०२.	रु. २१०००००/- (रुपये एकवीस लाख मात्र)	रु. २१००००/- (रुपये दोन लाख दहा हजार मात्र)	रु. ४०५६२३४/- (रुपये चाळीस लाख छप्पन्न हजार दोनशे चौतीस मात्र)
Å	(कर्ज कोड क्र. ०००४१६७७ / पुणे-गेरा जंक्शन शाखा) विहिता जी बढे (कर्जदार)	मागणी सूचना तारीख/रक्कमः २८-ऑगस्ट-२०१९ रु. १२५४५४५/- (रुपये बारा लाख चोपन्न हजार पाचशे पंचेचाळीस मात्र)	मालमसेचे सर्व भाग आणि विभाग धारक क्र.: फ्लंट क्र. ई-४०९, ४था मजला, आपला घर, फेज १, बिल्डिंग क्र. ई, गट क्र. १६५, १७५/१७६, ४८१/१८३, सणसवाडी पुणे महाराष्ट्र -४१२२०८	रु. १२००००/- (रुपये बारा लाख मात्र)	रु. १२००००/- (रुपये एक लाख वीस हजार मात्र)	रु. १६१७०२०/- (रुपये सोळा लाख सतरा हजार वीस मात्र)
ч	कर्ज कोड क्र. ००००२७६१/ ००००२९१८ / स्वारगेट शाखा) पुष्पा राजेन शिंदे (कर्जदार)	मागणी सूचना तारीख/रक्कमः १८-फेब्रु२०१९ इ. १०५४५०५/- (रुपये दहा लाख चोपन्न हजार पाच्ये पाच मान) २७-मार्च-२०१९ इ. ३४८६०९/-(रुपये तीन लाख अट्टेचाळीस हजार सहारो नऊ मान)	मालमत्तेचे सर्व भाग आणि विभाग धारक क्र.: पर्लंट क्र. १३, तळ + ३रा मजला, जी- बिल्डिंग, दत्ता पार्क बिल्डिंग जी सीएचएसएल, गट क्र. १४१/१, केडगाव, दींड, पुणे- ४१३८०१	रु. १२००००/- (रुपये बारा लाख मात्र)	रु. १२००००/- (रुपये एक लाख वीस हजार मात्र)	रु. १४१५४२५/- (रुपये चौदा लाख पंधरा हजार पाचरो पंचवीस मात्र) रु. ४६७१५२/- (रुपये चार लाख सदुसष्ट हजार एकरो बावन्न मात्र)
E	(कर्ज कोड क्र. ०००१४०६२ /पुणे शाखा) के सी श्रीवास्तव (कर्जदार) गीता श्रीवास्तव (सह-कर्जदार)	मागणी सूचना तारीख/रक्कम: १०/२७/२०१७ रु. २०७२७३८/- (रुपये वीस लाख बहात्तर हजार सातशे अडतीस मात्र)	मालमत्तेचे सर्व भाग आणि विभाग धारक क्र.: पलॅट क्र. १२, दुसरा मजला, सुलेखा बिल्डिंग, बरलता नगर, देह् रोड, मामुडीं पुणे, महाराष्ट्र, पिनकोड -४१२१०१.	रु. १३००००/- (रुपये तेरा लाख मात्र)	रु. १३००००/- (रुपये एक लाख तीस हजार मात्र)	रु. २९०२७४५/- (रुपये एकोणतीस लाख दोन हजार सातशे पंचेचाळीस मात्र)
(g	(कर्ज कोड क्र. ००००१६३३/ कोल्हापूर शाखा) मधुलाल मगनीरामजी प्रजापती (कर्जदार) ममता मधुलाल प्रजापती (सह-कर्जदार)	मागणी सूचना तारीख/रक्कमः ९-जून-२१ रु. १३,१५,८२१/- (रुपये तेरा लाख पंधरा हजार आठशे एकवीस मात्र)	मालमत्तेचे सर्व भाग आणि विभाग धारक क्र.: सन्दें क्र. १०५, हिस्सा क्र. १डी+२, यद रेसिडेन्सी, पलॅट क्र.एस-०३, राजला, बी. कहाय. यादव कॉलेज जवळ, लतावाडे- वडगाव रोड पेठ वडगाव कोल्हापूर महाराण्ट्र-४१६१२२.	रु. ८०००००/- (रुपये आठ लाख मात्र)	रु. ८००००/- (रुपये ऐंशी हजार मात्र)	रु. २२१६७५४/- (रुपये बावीस लाख सोळा हजार सातशे चोपन्न मात्र)
۷	(कर्ज कोड क्र. ०००००६५७/ हडपसर शाखा) शिवाजी दिनकर शेलार (कर्जदार) मालन शिवाजी शेलार (सह-कर्जदार)	मागणी सूचना तारीख (रक्कम: २७-ऑक्टो-१७ रु. २३,१६,३४७/- (रुपये तेवीस लाख सोळा हजार तीनशे सत्तेचाळीस मात्र)	मालमत्तेचे सर्व भाग आणि विभाग धारक क्र.: फ्लंट क्र. ७०२, ७वा मजला, ए विंग, मल्हार व्हिला, बॉटर प्युरीफिकेशन प्लांट मागे, जेजुरी, जुना मोरागव रोड, पुणे, महाराष्ट्र, पिनकोड-४२२३०३.	रु. १४०००००/- (रुपये चौदा लाख मात्र)	रु. १४००००/- (रुपये एक लाख चाळीस हजार मात्र)	रु. ३८२०७२७/- (रुपये अडतीस लाख वीस हजार सातशे सत्तावीस मात्र)
8	(कर्ज कोड क्र. ००००११३८/ अहमदनगर शाखा) वैभव विलास मुधा (कर्जदार) सुजाता वैभव मुधा (सह-कर्जदार)	मागणी सूचना तारीख/रक्कमः १५-जून-१५ रु. ८,१८,७०९/- (रुपये आठ लाख अठरा हजार सातशे नऊ मात्र)	मालमत्तेचे सर्व भाग आणि विभाग धारक क्र.: छोली क्र. २०, प्लॉट क्र. २ ते ६ + २ ते ७/२०, एस. क्र. ४८/६ + ४८/७ ए + ४८/७बी, संतोष रेसिडेन्सी, चिपाडे माला, सारस नगर, माळीवाडा.	रु. १२००००/- (रुपये बारा लाख मात्र)	ह. १२०००/- (रुपये एक लाख वीस हजार मात्र)	रु. १८३६५०९/- (रुपये अठरा लाख छत्तीस हजार पाचरो नऊ मात्र)
१०	(कर्ज कोड क्र. ००००२४०४/ सोलापूर शाखा) विनोद शंकरराव पाटील (कर्जदार) सुमित्रा विनोद पाटील (सह-कर्जदार)	मागणी सूचना तारीख/रक्कमः ११-ऑक्टो-१७ रु. १५,७८,९४१/- (रुपये पंधरा लाख अङ्घाहत्तर हजार नऊशे एकेचाळीस मात्र)	मालमत्तेचे सर्व भाग आणि विभाग धारक क्र.: पलॅट क्र१३, तळ मजला, व्यंकटेश अपार्टमेंट, प्लॉट क्र०२ आणि ०३, जीपी क्र६१९, सर्व्हे क्र काशी लिंगेश्वर नगर, कासारगाव, लात्रु, महाराष्ट्र, पिनकोड-४१३५१२.	रु. ९०००००/ – (रुपये नऊ लाख मात्र)	रु. ९००००/- (रुपये नव्वद हजार मात्र)	ह. २२७२८४२/- (रुपये बावीस लाख बहात्तर हजार आठशे बेचाळीस मात्र)
११	(कर्ज कोड क्र. ००००४६७६/ अहमदनगर शाखा) संकेत ज्ञानेश्वर उंडे (कर्जदार)	मागणी सूचना तारीख/रक्कमः १/२१/२०२० इ. १२३१७७१/ – (रुपये बारा लाख	मालमनेचे सर्व भाग आणि विभाग धारक क्र.: फ्लॅट क्र. बी ५-३०८, २रा मजला, केबीएस हाईटस्, गट क्र. ३१६(पी), झेडपी स्कूल जवळ,	रु. ११५०००/- (रुपये अकरा लाख पन्नास हजार मात्र)	रु. ११५०००/- (रुपये एक लाख पंधरा हजार मात्र)	रु. १५५३६०९/- (रुपये पंधरा लाख त्रेपन्न हजार सहाशे

883008 र्ड-लिलावाच्या अटी आणि शर्ती खालीलप्रमाणे आहेत

एकतीस हजार सातशे एकहत्तर मात्र)

१. 🕏 –िललाव ''जे आहे जेथे आहे'', ''जे आहे जसे आहे' आणि ''जे काही आहे तेथे आहे'' तत्त्वाने करण्यात येईल आणि ऑनलाईन करण्यात येईल. ई–लिलाव पीसीएफएचएल (पूर्व

शिरसगाव, श्रीरामपूर, अहमदनगर, महाराष्ट्र-

- डीएकएफएल अशा जात)चे मान्यताप्राप्त लिलाव सेवा पुरवठादार ''नेक्समेन सोल्युशन्स प्रा.लि., यांच्यामार्फत करण्यात येईल. २. बरील नमूद विभागीय / शाखा कार्यालयाच्या पत्थावर विहित निविदा प्रपत्रात निविदा/मोहोरबंद बोली/प्रस्तावासह इअर आणि केवायसी सादर करण्याची अंतिम तारीख २९-नोव्हें २०२१ रोजी सार्ये. इ.oo वा. पर्यंत आहे. ज्या निविदा भरलेल्या नाहीत किंवा अंतिम तारखेनंतर प्राप्त होणाऱ्या निविदा अवैध निविदा समजण्यात येतील आणि त्यानुसार रहबातल केल्या जातील. इअरव
- ३. वेबपोर्टल (http://auctions.inventon.co.in) येथे मिळकतीच्या ई-लिलावाची तारीख ३०-नोव्हें-२०२१ रोजी सकाळी ११.०० पासून ते द्. २.०० पर्यंत प्रत्येकी ५ मिनिटांच्या असर्यांद
- विस्तारासह आहे. निविदा/मोहोरबंद बोली/प्रस्ताव प्राधिकृत अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत उघडण्यात येतील

पुढील तपशिलासाठी, प्राधिकृत अधिकारी यांचेकडे, वरील नमूद कार्यालयीन पत्त्यावर संपर्क साधावा.

- स्थावर मिळकतीच्या निरीक्षणाची तारीख २७-नोव्हें.-२०२१ रोजी स. ११.०० ते दु. २.०० या दरम्यान आहे. निविदाकार/ऑनलाईन बोलीदार याद्वारे मंजूर करतात की, यापूर्वी एकदा प्राधिकृत अधिकाऱ्यासमोर पात्र निविदा नोंदणी केल्यानंतर त्यांनी सदर कागदपत्रे सादर करून ई-लिलाव बोल कार्यपध्दतीच्या माध्यमातून सहभागी होण्यासाठी त्यांचे हितसंबंध दर्शविले पाहिजेत. लिलाव सेवा पुरवठादारांकडून त्याचा/तिचा लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळविणे ही सर्वस्वी निविदाकारांची/ऑनलाईन बोलीदारांची जबाबदारी आहे. सूचनेतील थकबाकी रक्तमेच्या कर्ज करारानुसार त्याच्या वसुलीपर्यंत लागू असलेले पुढील व्याज आणि अनुषंगिक खर्च, परिव्यय इ. वसुलीच्या तारखेपर्यंत देय आणि थकीत आहे
- ८. कर्जदार आणि हमीदार यांना याद्वारे सूचना देण्यात येते की, ते विक्रीच्या अटी आणि शर्तींच्या तपशिलानुसार वरील वर्णन करण्यात आलेली मिळकत खरेदी करण्यासाठी इच्छुक खरेदीदार यांन
- बोलाव शकतात. वरील नमूद प्रकरणांमध्ये विक्री सूचना अगोदर जारी/प्रकाशित केली आहे म्हणून, लिलावाच्या तारखेपूर्वी वरील नमूद रक्कम भरण्यासाठी सरफैसी ॲक्ट, २००२ अन्वये (इंडिया अधिसूचना दि. ०३/११/२०१६ च्या गॅझेटमधील सुधारित मार्गदर्शक तत्वानुसार) कर्जदार/सहकर्जदार/हमीदार यांना याद्वारे १५ दिवसांची विक्री सूचना देण्यात येत आहे, कस् केल्यास स्थावर मिळकतीचा लिलाव करण्यात येईल आणि शिक्षक असल्यास, व्याज, परिव्यय यासह वसुली करण्यात येईल. जर कर्जदाराने विक्री तारखेच्यापूर्वी पूर्ण रक्कम पिरामल कॅपिटल ॲण्ड हाऊसिंग फायनान्स लिमिटेड कडे प्रदान केल्यास लिलाव थांबविण्यात येईल
- १०. लिलाव विक्रीच्या अटी आणि शतींचा तपशील विहित निविदा प्रपत्रामध्ये देण्यात आला आहे. निविदा प्रपत्र वरील नमुद राष्ट्रीय/विभागीय/शाखा कार्यालयात उपलब्ध असेल ११. मिळकत ई-लिलावातील उच्चतम निविदाकार/बोलीदार यांना विकण्यात येईल. कमीत बोली वाढविण्याच्या रकमेसाठी बोली करण्यास अनुमती देण्याचा सर्वस्वी अधिकार प्राधिकत अधिका
- राखून ठेवीत आहेत. १२. निविदाकार/प्रस्तावकार/संभाव्य बोलीदार/खरेदीदार यांना याद्वारे सुचित करण्यात येते की, तारण मत्ता बोजांसह आणि वैधानिक अंथारिटीकडे भरावयाच्या थकबाकीसह विकली जाईल आणि विनंतीसुद्धा करण्यात चेते की, निविदा सादर करण्यापूर्वी वरील नमूद तारण मत्तांशी. संबधित इतर तपशील आणि वरील संबंधी त्याचा स्वतःचा/त्यांचा समाधानकारक स्वतःचा हितसंबंध पाहावा.
- १३. वरील नमूद मिळकतीवरील कोणत्याही प्रलंबित दायित्वास पीसीएचएफएल (पूर्वी डीएचएफएल अशा ज्ञात) जवाबदार नाही. मिळकतीचा 'जे आहे जेथे आहे' 'जे आहे जसे आहे
- आणि 'जेथे आहे तेथे आहे' या तत्त्वावर लिलाव केला जार्डल. १४. संपूर्ण कर्ज थकबाकी रक्कम गहाण सोडवण्याचा हक्क रद्द करण्याची कर्ज रक्कम नाही, कर्ज समाप्तीच्या वेळी इतर सर्व प्रभार (असल्यास) धरले जातील
- १५. डिमांड ड्राफ्ट <mark>पिरामल कॅपिटल ॲण्ड हा क्रिंसेग फायनान्स लिमिटेड</mark> यांच्याच नावे काढावा. १६. जेथे लागू असल्यास ५० लाखाच्या व त्यावरील समतुल्य मोबदला असलेल्या स्थावर मिळकतीच्या हस्तांतरणावर निवासी मालकाच्यावतीने संपूर्ण विक्री मोबदल्यावर १% दराने (टीडीएस)ची कपात करणे आणि इन्कम टॅक्स ॲक्टचे कलम १९४ आयए अन्वये योग्य अधिकाऱ्याकडे ती जमा करणे ही लिलाव खरेदीदाराची जबाबदारी असेल.

दिनांक : १४.११.२०२१ सही /- (प्राधिकत अधिकारी पिरामल कॅपिटल हाऊसिंग फायनान्स लिमिटेड स्थळ : पुणे

The spirit of Mumbai is now 93 years old!

FREE PRESS JOURNAL

www.freepressjournal.in

जाहीर नोटीस आम्ही डॉक्टर अमर के. भाटिया व श्रीमती स्मित अे. भाटिया जाहीर नोटीसीद्वारे सर्व नागरीकांन pळवण्यात येते की आमचे सदनिका क्रमांक 504 पांचवा मजला न्यू गीता टावर को. ऑप. हो. सो. लि आचोळे, एवरशाईन सिटी. वसई (पूर्व) जिल्ह पालघर 401208 मुळ करारनामा दस्ताऐवज गहाळ झालेले आहे स्दर मुळ दस्ताऐवज ह कोणत्याही बँकेत वा कोणाही व्यक्तीकडे गहाप तेवलेले नाही व तथा आशयाचा कोणाई व्यक्तीकडून काहीही तक्रार, हरकती असल्यास् सदर नोटीस प्रसिध्द झाल्यापासून 15 दिवसाच्या आत खालील पत्यावर कागदपत्रासह, पुराव्यासहीत प्रत्यक्ष येउन खाली दिलेल्या पत्त्याव तरावीक वेळेत भेटावे अन्यथा नंतर येणा-य तक्रारीवर काहीही विचार करण्यात येणार नाही डॉक्टर अमर के भाटिया व श्रीमती स्मिता ओ भाटिय सदनिका क्रमांक 504 पाचवा मजला न्यू गीत टावर को. ऑप. हौ. सो. लि. आचोळे, एवरशाई-सिटी वसई पूर्व जिल्हा पालघर 401208 किंवा सोसायटी ऑफिस कार्यालयीन वेळेत सेक्रेटरी/चेअरमन न्यू गीता टावर को. ऑप. हो. सो. लि. आचोळे, एवरशाईन सिटी वसई पूर्व जिल्हा पालघर 401208.

### जाहीर सूचना

तमाम जनतेस सचना याद्वारे देण्यात येते की. आमचे अशील बेसमेंट, तळ अधिक १ (चार) वरील मजले समाविष्टित पोद्दार अपार्टमेंट को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड, नोंदणी क्र. बीओएम./एचएसजी./२६९६ अंतर्गत महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह सोसायटीज ॲक्ट. १९६० अंतर्गत नोंदणीकृत को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी अशा ज्ञात त्यावरील . उभारित इमारतीसह एस. व्ही. रोड, कांदिवली (पश्चिम), मुंबई – ४०० ०६७ येथे स्थित गाव: मालाड उत्तर, तालुका: बोरिवली. जिल्हा: मंबई उपनगर मिळकत नोंदणी कार्डनुसार एकूण मोजमापित २०१४.५ चौ. मीटर्सचे सीटीएस. क्र. ७३, ७३/१,७३/२,७३/३,७३/४,७३/५, ७३/६, ७३/७, ७३/८, ७३/९ आणि ७३/१० संलग्नित सर्व्हे क्र. ९८ हिस्सा क्र. ५ आणि खालीलप्रमाणे सीमाबद्धता: पूर्वेला किंवा त्यादिशेने : स्वामी विवेकानंद

प्राधिकत अधिकार

बँक ऑफ बडोदा

पश्चिमेला किंवा त्यादिशेने : सर्व्हे क्र. ९८, हिस्सा क्र. ४ आणि ६ धारक मिळकतीद्वारे उत्तरेला किंवा त्यादिशेने : सर्व्हे क्र. ९८, हिस्सा क्र. ३ धारक मिळकतीदारे दक्षिणेला किंवा त्यादिशेने : सर्व्हे क्र. ९८, हिस्सा क्र. ९ आणि ८ धारक मिळकतीद्वारे धारक जिमनीच्या त्या सर्व भाग किंवा विभागांच्या पुनर्विकासाकरिता वाटाघाटी करीत आहेत.

रोडद्वारे

सर्व व्यक्तींना सदर मिळकत किंवा त्याच्या कोणत्याही भाग विरोधात/करिता विक्री, अभिहस्तांकन, गहाण, विश्वस्त, धारणाधिकार, भेट, प्रभार, ताबा, वारसा, भाडेपट्टा, कुळवहिवाट, निर्वाह, सुविधाधिकार, किंवा अन्य कसेही कोणत्याही प्रकारेच्या मार्गे कोणताही दावा किंवा हितसंबंध असल्यास तसे लिखित स्वरूपात दस्तावेजी पुराव्यासह निम्नस्वाक्षरीकारांना सदर सूचनेच्या प्रकाशनाच्या तारखेपासून १४ दिवसांत कळविणे आवश्यक आहे. कसूर केल्यास, आमचे अशील सदर व्यवहार पूर्ण करतील आणि त्यानंतर तसे सर्व दावे जर काही असल्यास ते त्यागित आणि किंवा परित्यागित मानले जातील. सदर दिनांक १२ नोव्हेंबर, २०२१

> मे. कौशिक अँड कं. करिता सही/ (आर.सी. कौशिक) विकासकांचे वकील.

एन-२०२, ४०२, गोकुळ गार्डन. ठाकूर कॉम्प्लेक्स, कांदिवली (पूर्व). मुंबई ४००१०१

# राज ऑईल मिल्स लिमिटेड

सीआयएन - एल१५१४२एमएच२००१पीएलसी१३३७१४ । पत्ता : २२४-२३०. बेलासीस रोड. मंबई - ४००००८

द्र ः ०२२-२३०२ १९९६/९८, ईमेल ः cs@rajoilmillsltd.com, वेबसाईट ः www.rajoilmillsltd.com

३० सप्टेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही आणि अर्ध वर्षासाठी अलिप्त अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचा उतारा

(ईपीएस सोड्न रु. लाखांत) संपलेली तिमाही संपलेले वर्ष तपशील संपलेले अर्ध वर्ष 30.09.7078 30.08.7078 30.09.7070 30.09.7078 30.09.7070 32.03.202 अलेखापरिक्षित । अलेखापरिक्षित । अलेखापरिक्षित । अलेखापरिक्षित अलेखापरिक्षित लेखापरिक्षित प्रवर्तनातून एकूण उत्पन्न 2,834.93 80,348.81 कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (कर, नपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाध बाबींपूर्वी) 39.88 १७७.८८ ११४.47 332.3 86,08 कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबींनंतर) 98.63 89.88 33.008 228.43 332.3 860.08 कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबींनंतर) 37.058 3.886 800.8 कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी) नफा/(तोटा) (करोत्तर) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरून) ६. समभाग भांडवल १४९८.८७ १४९८.८७ १४९८.८७ १४९८.८७ १४९८.८७ १४९८.८ मागील वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंदात दाखवल्यानुसार पुनर्मूल्यांकित राखीव वगळून 9,080,9 प्रति समभाग प्राप्ती (प्रत्येकी रु. १०/- चे (अखंडित आणि खंडित कामकाजासाठी) ) मलभत 0.88 0.2 0.21 ii) सौम्यिकत 0.21 टीपा :

शुक्रवार १२ नोव्हेंबर, २०२१ रोजी झालेल्या त्यांच्या बैठकीत वरील निष्कर्षांना लेखापरीक्षण समितीने मंजूर केले पुनर्विलोकित केले व त्यांची शिफारस केली आणि संचालक मंडळाने मंजुरी दिली. कंपनीच्या वैधानिक लेखापरिक्षकांनी निष्कर्षांचे मर्यादित पुनर्विलोकन केले असून सुधारणा नसणारा अहवाल दिलेला

वरील माहिती म्हणजे सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स अँड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजसकडे सादर केलेल्या तिमाही आणि अर्ध वार्षिक वितीय निष्कर्षांच्या तपशिलवार विवरणाचा एक उतारा आहे. तिमाही आणि अर्ध वार्षिक वितीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्स्चेंजच्या वेबसाईटस www.bseindia.com व www.nseindia.com तसेच कंपनीची वेबसाईट www.raioilmillsltd.com वर उपलब्ध आहे.

आवश्यकतेनुसार मागील तिमाही/अर्ध वर्षासाठीची आकडेवारी पुनर्गठीत आणि पुनरीचित केली आहे.

राज ऑईल मिल्स लिमिटेड साठी

अध्यक्ष

ठिकाण : मुंबई दिनांक : १२ नोव्हेंबर, २०२१

# ANIK INDUSTRIES LIMITED

CIN: L24118MH1976PLC136836

Regd. Office: 610, Tuislani Chambers, Nariman Point, Mumbal-MH-400021, Contact No.: 022-22824851, Fax: 022-22042865 Email: anik@anikgroup.com, Website: www.anikgroup.com

Extract of Audited Financial Results for the guarter and half year ended 30th September, 2021

_							,	
r.				CONSOL	<u> JDATED</u>			
0.	Particulars	G	Quarter Ended			Half Year Ended		
		30.09.2021	30.06.2021	30.09.2020	30.09.2021	30.09.2020	31.03.2021	
Ī	(Refer Notes Below)	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	
١.	Total Income from Operations	6281.06	4532.32	1938.29	10813.38	2807.84	13371.02	
١.	Net Profit/ (Loss) for the period							
	(before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	328.87	209.21	(159.17)	538.08	(668.46)	559.98	
i.	Net Profit/ (Loss) for the period before tax							
	(after Exceptional and/or Extraordinary items)	328.87	209.21	(159.17)	538.08	(668.46)	559.98	
١.	Net Profit/ (Loss) for the period after tax		00.000.000					
	(after Exceptional and/or Extraordinary items)	306.61	108.97	(94.75)	415.56	(437.22)	449.23	
١.	Total Comprehensive Income for the period							
	[Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and							
	Other Comprehensive Income (after tax)]	305.79	106.56	(93.97)	412.33	(435.72)	439.60	
ì.	Equity share capital	2775.35	2775.35	2775.35	2775.35	2775.35	2775.35	
١.	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown							
1	in the Audited Balance Sheet of the previous year							
١.	Earnings per share (of Rs. 10/- each)							
	(for continuing and discontinued operations)-			Andrew Mendelman		0.000 100000		
	Basic:	1.10	0.39	(0.41)	1.50	(1.64)	1.62	
2.	Diluted	1.10	0.39	(0.41)	1.50	(1.64)	1.62	

KEY STANDALONE FINANCIAL INFORMATION FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED 30TH SEPTEMBER, 2021 Half Year Ended Year Ender Quarter Ended **Particulars** 30.09.2021 | 30.06.2021 | 30.09.2020 | 30.09.2021 | 30.09.2020 | 31.03.2021 (Refer Notes Below) Unaudited | Unaudited | Unaudited | Unaudited | Unaudited | Audited 13371.02 Total Income from Operation 4532 33 1938.29 10813.38 2807.84 6281.06 Profit before Tax 425.40 231.65 (138.57)657.03 (647.21) 631.56 Profit after Tax 484.93 (433.94) 375.02 109.93 456.54

(92.11) The above results have been reviewed by the Audit Committee and taken on record by the Board of Directors of the Company at their meeting held on 13.11.2021 and the statutory auditors of the Company have also carried out Limited Review of the Unaudited results for the quarter and half year ended on 30.09.2021

Letter of credit with Punjab National Bank devolved during March 24, 2020 to June 19, 2020 amounting to Rs.5138.38 lakhs out of which an amount of R

2810.83 lakhs outstanding as on Sept. 30, 2021. Further interest of Rs. 874.75 lakhs also outstanding as on Sept. 30, 2021. This Statement has been prepared in Accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (IND AS), present the companies of the Companies (Indian Accounting Standards).

of Companies Act, 2013 and other recognized accounting practices and policies to the Extent Applicable.

The above is an Extract of the detail format of Standalone & Consolidated Quarter and Half Year financial results filed with the Stock Exchange unde Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full formats of the Standalone and Consolidated Quarter

and Half Year financial results are available on company's website www.anikgroup.com and also on the website of Stock Exchanges i.e. www.nseindia.com and www.bseindia.com.

Date: 13<sup>th</sup> November, 2021 Place: Indore

**MANISH SHAHRA** 



# आयआरआयएस बिझनेस सर्व्हिसेस लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: टी-२३१, टॉवर २, ३ रा मजला, इंटरनॅशनल इन्फोटेक पार्क, वाशी-४००७०३, महाराष्ट्र, भारत. । दूर.: +९१ २२ ६७२३ १००० । फॅक्स: +९१ २२ २७८१ ४४३४ ईमेल: <u>cs@irisbusiness.com</u> । वेबसाईट: <u>www.irisbusiness.com</u> **सीआयएन:** एल७२९००एमएच२०००पीएलसी१२८९४३

३० सप्टेंबर, २०२१ रोजी संपलेल्या २ री तिमाही/अर्ध वर्षासाठी एकत्रित अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचा उतारा

(प्रति समभाग माहिती सोडून रु. लाखांत) अनु. संपलेली तिमाही संपलेले अर्ध वर्ष संपलेले मागील <mark>纳</mark>. वर्ष 30.09.2029 30.06.2029 30.09.2020 30.09.2029 30.09.2020 ३१.०३.२०२१ प्रवर्तनातून एकूण उत्पन्न (निव्वळ) १,४६७.२४ 9,290.6 9,869.4 30.503,5 2,888.88 4,688.88 कालावधीसाठी निञ्चळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबींपूर्वी) ७७.३६ (१००.७३) २५३.०४ (६३.९६) 89.88 388.08 कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबींनंतर) 38.60 (१००.७३) 243.08 (६३.९६) 89.89 388.0 कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि /किंवा अनन्यसाधारण बाबींनंतर) ३६.७७ (१००.७३) 243.08 (६३.९६) 88.88 883.66 कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी नफा/(तोटा) (करोत्तर) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) 82.48 २५४.०३ 40.98 धरून) (802.24 (49.68) 394.98 १,९२१.८२ समभाग भांडवल १,९२१.८२ 2.972.67 १,८८७.९२ 9.666.83 १,८९२.३२ मागील वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंदात दाखवल्यानुसार पुनर्मूल्यांकित राखीव वगळून राखीव 690.23 प्रति समभाग प्राप्ती (प्रत्येकी रु. १०/- चे) मूलभूत (^ - अवार्षिक) 0.891 (0.43)1 8.341 1(88.0) 0.261 2.29

सौम्यिकृत (^ - अवार्षिक) अलिप्त वित्तीय निष्कर्षांवरील महत्वाची माहिती

अनु.	तपशील	संपलेली तिमाही			संपलेले	संपलेले मागील वर्ष	
क्र.		30.09.2029	३०.०६.२०२१	३०.०९.२०२०	३०.०९.२०२१	३०.०९.२०२०	३१.०३.२०२१
१	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	१,३६५.८६	१,११३.०६	१,४०९.६१	२,४७८.९२	२,३०८.४९	५,३९३.७६
2	कर पूर्व नफा	80,88	(९२.४२)	२८१.९५	(88.38)	१०४.२५	४२२.३२
3	करोत्तर नफा	88.03	(९२.४२)	२८१.९५	(४८.४०)	१०४.२५	૪૭૫. १५
Х	एकूण सर्वसमावेशक उत्पन्न	४९.८९	(९२.७२)	२८१.९५	(82.28)	१०४.२५	४५५.४५

(0.43)1

8.341

N(88.0)

0.891

- ३० सप्टेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही आणि अर्ध वर्षासाठीचे वरील वित्तीय निष्कर्ष १३ नोव्हेंबर, २०२१ रोजी झालेल्या बैठकीत संचालक मंडळाच्या लेखापरीक्षण समितीने पुनर्विलोकित करुन त्यांची शिफारस केल्यावर संचालक मंडळाने मंज्री दिली.
- 3० सप्टेंबर, २०२१ रोजी संप्लेल्या अर्ध वर्षामध्ये, कंपनीने कंपनीच्या एम्प्लॉयीज स्टॉक ऑप्जान स्कीम, २०१७ अंतर्गत ऑप्जानस चा वापर करण्याच्या अनुषंगाने ऑप्जान अनुदान ग्राहींना प्रत्येकी भा. रु. १०/- च्या २,९५,००० समभागांचे वाटप केले. अशा वाटपाच्या परिणामी, कंपनीचे भरणा झालेले समभाग भांडवल प्रत्येकी भा. रु. १०/- च्या १,८९,२३,१६२ समभागांपासून प्रत्येकी भा. रु. १०/- च्या १,९२,१८,१६२ समभागांपर्यंत वाढले.
- ०८ नोव्हेंबर, २०२१ पासून कंपनीच्या सूचिबध्दता दर्जाचे बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या एसएमई बोर्ड वरुन त्यांच्या मेन बोर्डवर आणि एनएसई वर स्थलांतर झाल्यावर, कंपनीने ०१ एप्रिल, २०२१ पासून इंडियन अकाऊंटींग स्टॅडर्डेस (इंड एएस) चा अवलंब केला. ३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही आणि अर्ध वर्षासाठी व ३१ मार्च, २०२१ रोजी संपलेल्या वर्षासाठीच्या आकडेवारी सुध्दा इंड एएस अनुपालीत आहेत. सद्र कालावधींसाठी वित्तीय निष्कर्षांच्या खऱ्याखूऱ्या व योग्य स्वरूप दाखवण्याकरिता कंपनीच्या व्यवस्थापनाने योग्य ती सर्व काळजी घेतलेली आहे

वरील माहिती म्हणजे सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायरमेंटस) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजकडे सादर केलेल्या तिमाही वित्तीय निष्कर्षांच्या तपशिलवार विवरणाचा एक उतारा आहे. ३० सप्टेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही आणि अर्ध वर्षासाठी अलिप्त आणि एकत्रित वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्सचेंजेसच्या वेबसाईटस www.nseindia.com आणि www.bseindia.com वर आणि कंपनीची वेबसाईट www.irisbusiness.com वर उपलब्ध आहे.

> संचालक मंडळाच्या आदेशावरु-आयआरआयएस बिझनेस सर्व्हिसेस लिमिटेड साठी के. बालाचंद्रन

0.261

2.88

ठिकाण: नवी मुंबई दिनांक : १३ नोव्हेंबर, २०२१

डीआयएन (०००८००५५) पूर्ण वेळ संचालक आणि सीएफओ